



# Hilton Metal Forging Ltd. <sup>TM</sup>

GOVT. RECOGNIZED EXPORT HOUSE

CIN : I-28900 MN 2005 PLC 154986

CORPORATE OFFICE :  
204, TANISHKA COMMERCIAL BUILDING,  
AKURLI ROAD, KANDIVALI (EAST)  
MUMBAI - 400101



REGISTERED OFFICE :  
B-510, WESTERN EDGE-II,  
N.R. WESTERN EXPRESS HIGHWAY,  
MAGATHANE, BORIVALI EAST,  
MUMBAI-400066

Date: 24<sup>th</sup> January, 2022

<b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001 <b>Script Code: 532847</b>	<b>National Stock Exchange of India Limited</b> 5 <sup>th</sup> Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai-400051 <b>Script Code: HILTON</b>
---	---

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015**

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements published in Active Times (English Edition) and in Mumbai Lakshadweep (Marathi Edition) as below:

- (i) Publication of announcement of Board Meeting scheduled for approval of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31<sup>st</sup>, 2021 along with the Limited Review Report thereon on January 21<sup>st</sup>, 2022; and
- (ii) Publication of announcement of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31<sup>st</sup>, 2021 on January 23<sup>rd</sup>, 2022.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours sincerely,

For HILTON METAL FORGING LIMITED

  
Chairman & Managing Director  
Yuvraj Malhotra

DIN:00225156

Encl: As above



**पुणे विद्यापीठा-समोरील चौकातील वाहतुकीची स्थिती आता पूर्णपणे बदलली**

पुणे, दि.२२ (प्रतिनिधी) : सातत्याने वाहतूक कोंडी होत असलेला चौक, अशी ओळख निर्माण झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकातील वाहतुकीची स्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. येथील वाहतूक बदलामुळे कोंडीवर नियंत्रण आले आहे. तसेच चौकामध्ये केलेल्या वर्तुळाकार वाहतूक बदलामुळे आता वाहतूक जलद झाली आहे. बदलाची माहिती झाल्याने आता वाहनचालकांचा होणार गोंधळ देखील कमी झाला आहे. विद्यापीठासमोरील चौकात बांधण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाच्या कामामुळे पारिसरतील वाहतूक २३ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्वावर वर्तुळाकार पद्धतीने वळवली आहे. विद्यापीठासमोरील चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल केला. त्यामुळे औंध व बाणेर-पाषाणहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या आणि शिवाजीनगरहून औंध, बाणेर-पाषाणकडे जाणाऱ्या वाहतुकीस गती मिळाली आहे. परंतु, ई-स्कॅअरसमोर कसू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे पाषाण, बाणेर-बालेवाडी व औंध या तिन्ही रस्त्यांवरून शिवाजीनगरच्या दिशेने जाणारी वाहने काही प्रमाणात कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे विद्यापीठ चौकातून सुटले, तरीही वाहनचालक पुढच्या कोंडीच्या जाळ्यात अडकत असल्याची स्थिती आहे.

**रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'**

**जाहीर नोटिस**

मी श्री. रमेश नामदेव माने राहणार, अ-६०९, समता संकलन सहकारी गृहनिर्माण संस्था, विल्डींग नं. १६, प्लॉट नं. १६, संकलन सहनिवास, ना. नि. प., जन. ए. के. वैद्य मार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६५, याद्वारे जाहीर करतो की, समता संकलन सहकारी गृहनिर्माण संस्था, प्लॉट नं. १६, संकलन सहनिवास, ना. नि. प., जन. ए. के. वैद्य मार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६५ येथील सदनिका क्र. अ-६०९ क्षेत्र ३५० चौ. फूट मत्ता जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचेकडील अटोडि. क्र. ती/कार्या-७ क/बा/वि-१३४/१३. दि. १८.०९.२०१४ नुसार मागवण्याचीपत्रवार्तून हस्तांतरित करणेत आली आहे. सदरील सदनिका मादया बयनकी अडचणीमुळे योग्य विक्री किंमत आल्याच मत्ता विकण्याची आहे. त्याचरीत्या मागव.पत्रवार्तून (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/भटयाज जमाती) इच्छुक बयनकीकरून अर्ज मागवित आहे. सबब, शासन, महसूल, व वन विभाग यांचेकडील निर्णय दि. १/६/२०१५ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार मागव.पत्रवार्तून इच्छुक बयनकीने आपणाहून ३० दिवसात त्यांच्या जातीच्या दखलव्याह अडचणीसह, सह. गृह. संस्थेचे नाव समता संकलन सहकारी गृहनिर्माण संस्था, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६५. यांचेकडे लेखी अर्ज सादर करावा.

**सदनिका धारकाचा तपशील**  
सदनिका धारकाचे नाव: श्री. रमेश नामदेव माने  
सदनिका धारकाचा पत्ता: अ-६०९, समता संकलन सहकारी गृहनिर्माण संस्था, प्लॉट नं. १६, संकलन सहनिवास, ना. नि. प., जन. ए. के. वैद्य मार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६५.  
सदनिका क्र. अ-६०९ क्षेत्र ३५० चौ. फूट  
दुरुवती क्रमांक: १९६९६०३६८५ इमेल क्रमांक:-----

**संस्थेच्या तपशील**  
संस्थेच्या पदाधिका-यांचे नाव: श्री. प्रविण पाटील  
संस्थेच्या पत्ता: समता संकलन सहकारी गृहनिर्माण संस्था, विल्डींग नं. १६, प्लॉट नं. १६, संकलन सहनिवास, ना. नि. प., जन. ए. के. वैद्य मार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६५.  
दुरुवती क्रमांक: १७०२०३४०३९ इमेल क्रमांक:-----

**Parsharti Investment Limited**  
CIN: L93000MH1992PLC069958  
Regd. Off.: 3, National House, 1st Flr, 27, Raghunath Dadaji Str., Fort, Mumbai - 1. Tel: 2262 2675 / 2267 9029 T.fax: 022-4974 2005 E-mail: parsharti\_investment@rediffmail.com Website: www.parshartiinvestment.com

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021**

Particulars	Three Months Ended			Nine Months Ended		
	31.12.2021 (Reviewed)	30.09.2021 (Reviewed)	31.12.2020 (Reviewed)	31.12.2021 (Reviewed)	31.12.2020 (Reviewed)	31.03.2021 (Audited)
Total Income from Operations (net)	94.02	10.38	5.20	112.43	8.90	12.82
Net Profit/(Loss) from ordinary activities before tax	0.82	12.77	7.41	18.79	3.09	5.87
Net Profit/(Loss) for the period after tax	(3.23)	5.61	7.41	4.95	3.09	5.52
Other Comprehensive Income/(Loss) Net of Tax a. Fair Value Measurement difference	(0.16)	(0.13)	0.55	(0.15)	0.24	0.77
Total Comprehensive Income/(Loss)	(3.39)	5.48	7.96	4.80	3.33	6.29
Equity Share Capital (Face Value of Rs.10/-each)	335.73	335.73	335.73	335.73	335.73	335.73
Earnings Per Share (of Rs10/-each)	-	-	-	-	-	-
Basic and Diluted :	(0.10)	0.16	0.24	0.14	0.10	0.19

Note: The above is an extract of the detailed format of Quarter & Nine months results for December 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the result for December 31, 2021 is available on the Stock Exchange Website of BSE (<http://bseindia.com>).

For & on behalf of the Board  
For Parsharti Investment Limited  
Sd/-  
R. D. Goyal  
Wholtime Director - DIN:00184667

Place: Mumbai  
Date : 21.01.2022

**ADCON CAPITAL SERVICES LIMITED**  
CIN: L67120MP1994PLC008511  
Regd. Office: 417, Chetak Centre NX, Near Hotel Shreemaya, RNT Marg, Indore - 452001, M.P.  
Corp. Office: Office No.117, First Floor, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, NR. East-West Flyover, Andheri East, Mumbai - 400069, Maharashtra TEL: 0731 - 2522833 / 022-26844495 / 97; E-mail: adconcap@gmail.com; Website: www.adconcap.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31ST DECEMBER, 2021** (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2021 Unaudited	Nine Month Ended 31.12.2021 Unaudited	Quarter Ended 31.12.2020 Unaudited
1	Total Income from operations	33.54	47.61	5.84
2	Net Profit/(+) Loss(-) from ordinary activities before tax	28.42	32.77	1.30
3	Net Profit/(+) Loss(-) from ordinary activities after tax*	28.42	32.77	1.30
4	Total comprehensive income for the period	0.00	0.00	0.00
5	Equity Share Capital	355.11	355.11	355.11
6	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
1.	Basic :	0.80	0.92	0.04
2.	Diluted :	0.80	0.92	0.04

\* The Company does not have any extraordinary item to report for the above periods.

Notes:  
i) The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 21st January, 2022 and the statutory auditors of the Company have carried out a Limited Review report for the Quarter and nine months ended 31st December, 2021.  
ii) The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per 'IND AS - 108' Operating Segments.  
iii) Provisions for income tax will be made at the end of the financial year.  
iv) Figures for the Previous periods have been regrouped / rearranged, wherever necessary.

For ADCON CAPITAL SERVICES LTD Sd/-  
SANJAY MINDA  
DIRECTOR

Place : Mumbai  
Date : 21.01.2022

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गाय श्रीमती नलिनी देवादास शंकरन यांचे दिनांक 04.06.२०१९ रोजी निधन झाले आणि फ्लॉट क्र.१००१/ए, इमारत क्र.३२, चेंबूर तुमी हौसिंग सोसायटी लिमिटेड, टिळक नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९ या जागेचे भागभागापत्र क्र.३६ अंतर्गत अनुक्रमांक १७६ ते १८० धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेरअसे धारक होत्या. सदर शेरअस स्वर्गाय नलिनी देवादास शंकरन यांचे पती श्री. देवादास शंकरन यांच्या वार हस्तांतर करण्यात आले, कारण ते स्वर्गाय नलिनी देवादास शंकरन यांचा मुलगा (श्री. संदीप देवादास शंकरन, वय ४३ वर्षे) व मुलगी (श्रीमती सीना देवादास शंकरन, वय ४६ वर्षे) यांच्यासह कायदेशीर वासदार व प्रतिनिधी आहेत. जर कोणा व्यक्तीस तसेच कायदेशीर वासदारस सदर फ्लॉटवर दावा, अधिकार, हक्क, हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरूपात सदर सूचना प्रकाशनापासून १० दिवसांत चेंबूर तुमी कोहीसोही.च्या सचिवाकडे कळवावे, अन्यथा श्री. देवादास शंकरन यांच्या नावे मालकीवह म्हणून फ्लॉट विचारात घेतला जाईल. यापुढे जर कोणीही दावावाहदत कळविले नाही तर ते त्या किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

हिस्टन मेटल फॉर्मिंग लिमिटेडकरिता सही/-  
युवराज मल्होत्रा  
दिनांक: २२/०१/२०२२  
ठिकाण: मुंबई

**HILTON METAL FORGING LIMITED**  
FORGING AS YOU LIKE ...  
नोंदणीकृत कार्यालय: ७०५ पिन सिंग, लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४  
३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली मागील वर्ष	मागील वार्षिक संपलेली संवत्सिद्ध तिमाही
कार्यालयानुसार एकूण उत्पन्न (निव्वळ)	२५३.०२	४०९.८५	४९०.८८
कार्यालयीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवाददात्मक व/वा विशेष बाबीपूर्व)	२०५.९६	(२३४.९९)	(५१३.२२)
करपूर्व कार्यालयीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बळकट)	२०५.९६	(२३४.९९)	(५१३.२२)
कार्यालयीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बळकट)	२०५.९६	(१९४.९०)	(४३८.९८)
कार्यालयीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्यालयीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न(करानंतर))	२०५.९६	(१९४.९०)	(४३८.९८)
सामान्य भांडवल	१२४४.३०	१२४४.३०	१२४४.३०
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदप्रमाणे दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वस्तू)	२४६५.९५	४६९९.३८	४७९९.७७
उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी) (खंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	१.७४	(१.५४)	(३.५३)
१ मूळ	१.७४	(१.५४)	(३.५३)
२. सीमित	१.७४	(१.५४)	(३.५३)

टिप: सही (लिस्टिंग ऑफिशियल अँड अडर डिस्क्लोजर रिग्वायरमेंट) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/मासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उदाहरण आहे. त्रैमासिक/मासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर (युआरएल कार्डिंग) उपलब्ध आहे.

हिस्टन मेटल फॉर्मिंग लिमिटेडकरिता सही/-  
युवराज मल्होत्रा  
दिनांक: २१/०१/२०२२  
ठिकाण: मुंबई

**homefirst**  
We'll take you home  
होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड  
सीआयएन: यु६५९००एमएच२०१०पीटीसी२४०७०३  
वेबसाईट: homefirstindia.com दूर. क्र.:१८०३०००८४२५ ई-मेल: loanfirst@homefirstindia.com

**खासगी व्यवहाराने विक्री सूचना**  
सिक्बुरीटायग्रेशन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फिनान्शियल असेट्स अँड एफोसेमेंट ऑफ सिक्बुरीटी इंटेस्ट अँड २००२ (नियम ८(६) अन्वये सूचना) अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेची विक्री. खालील स्वाक्षरीकरीत हे होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड (होम फर्स्ट) चे प्राधिकृत अधिकारी असून अनुसूचित मालमत्तेचा ताबा घेतला आहे. कायद्याच्या कलम १३(ख) नुसार आमच्याकडे दुसरी वेळ असलेले थकबाकी रकमसंदर्भात. ज्यामध्ये आम्ही सुचित केले आहे की, आम्ही आरक्षित मुल्य निश्चितीद्वारे वृत्तपत्रात लिलाव सूचना प्रकाशित केली होती. लिलाव खाली नमुद तारखेला उघडण्यात आला होता. कोणत्याही बोलदाराने यामधील बोलो न दिल्याने लिलाव झाला नाही.

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खाली अनुसूचित नमुद मालमत्ता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्वावर कंपनीची रकम मुक्ततेकरिता कंपनीला मान्य निवामनुसार खासगी व्यवहाराने विक्रीकरिता उपलब्ध आहे. म्हणून कायद्याच्या तरतुदी आणि त्यातील नियमांतर्गत आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत की, सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत कंपनीकडे रकम जमा करावी आणि खालील अनुसूचित मालमत्तेचा ताबा परत घ्यावा अन्यथा मालमत्तेची विक्री केली जाईल. सदर सूचना संबंधित कायदा व अंमलातील इतर विधी अन्वये कंपनीला उपलब्ध इतर अधिकारांच्या पुढावरहाशियाव आहे.

इच्छुक पक्षकारांनी तपशील/स्पष्टीकरणकरिता आणि त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा. विक्री ही सरकासी कायद्याच्या तरतुदीअंतर्गत असेल.

अनु. क्र.	खातेनाम/ जागिनादाराचे नाव	मालमत्तेचे तपशील/मालमत्तेचे मालक	एकूण थकबाकी रकम मागणी सूचना तारीख(रु.)	विक्री सूचना दिनांक	वृत्तपत्र	ई-लिलावाची तारीख	आरक्षित मुल्य (रु.)	प्राधिकृत अधिकार्याचे क्रमांक
१.	दिलीप खन्ना	फ्लॉट क्र.४०३, ब्लॉक-सी१, वैभव पालघर, फेज १, गट क्र.१४१ व २२३, देवीखोप अंबाघाटा, पालघर मनोर हायवे, पालघर-४०१४०४.	1,910,860	18 Dec. 21	अकिंळ टाईम्स व मुंबई लक्षदीप	18 Jan 22	1,500,000	9770041073

**सरकासी कायदा २००२ अन्वये १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना**  
कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी अनुपेक्षित खर्च आणि तारखेपुढील व्याजासह मागणी सूचनेत नमुद केलेली रकम सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे. कसुवार उरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरितथकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चसह करण्यात येईल.

दिनांक: २३/०१/२०२२  
ठिकाण: मुंबई

सही / - प्राधिकृत अधिकारी,  
होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

**एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**  
नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय पत्ता: फलकम बिडनेस सेंटर, ००१ व ००२, ए विंग, हयात रिजन्सी हॉटेलच्या पुढे, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९१, महाराष्ट्र.

**सरकासी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना**  
तुम्ही कर्जदार व सहकर्जदार, खाली नमुद तक्त्यात सविस्तरपणे विहित तपशील, यांनी एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (एवान्स) यांच्याकडून खाली नमुद केलेल्या तक्त्यात दिल्याप्रमाणे स्थावर मालमत्ता तारणाद्वारे (प्रतिभूत मालमत्ता) कर्ज सुविधा घेतली आहे आणि खाली नमुद कर्जदार व सहकर्जदार यांनी एवान्ससह कर्ज कारागमा निष्पादित केला होय.

कर्ज रक्कम प्रकट करण्यात कसू केलेली असल्याने तुमचे कर्ज खालील क्रमांक एमयुएमएसएल००१००५०६ हे ०८ जानेवारी, २०२२ रोजी नॉन-परफॉर्मिंग अंतिम ज्ञाप पत्रावर तुम्हाला सरकासी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये पोहोचवावीसह रजिस्टर्ड नोटेस (आर.पी.ई.) नुसार मागणी सूचना (सूचना) पाठविल्यात आली होती आणि सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत पुर्ण व अंतिम रक्कम जमा करण्याच्या तारखेपूर्वी आलेल्या व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद थकबाकी कर्ज रक्कम भरणे करण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि वैयक्तिक कर्जदारांना सदर सूचना समाविष्ट असलेले लिफावट त्यांच्या खाली नमुद पत्र व्यवहाराच्या पत्त्यावरून ना-पोहोच होता पुन्हा मिळाले म्हणून सदर सूचनेतील मजकूर सरकासी कायद्याच्या कलम १३(२) सहावाचिता सिक्बुरीटी इंटेस्ट (एफोसेमेंट) कलम, २००२ च्या नियम ३(१) नुसार तुम्हाला सेवा म्हणून प्रकाशित करण्यात येत आहे.

कर्जदार, सहकर्जदार, प्रतिभूत मालमत्ता, मागणी सूचनेचे तपशील आणि सरकासी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये उपरोक्त सूचनेत मागणी केलेली थकबाकी रक्कम खालीलप्रमाणे:

अ. क्र.	कर्जदार व सहकर्जदाराचे नाव व पत्ता	स्थिती	मान्य कर्ज रक्कम (भारतीय रुपये)	मागणी सूचना दिनांक	१२ जानेवारी, २०२२ रोजी एकूण थकबाकी रक्कम (भारतीय रुपये)
१	२	३	४	५	६
१	२	३	४	५	६
१	२	३	४	५	६
२	३	४	५	६	७
३	४	५	६	७	८

प्रतिभूत मालमत्तेचे तपशील  
फ्लॉट क्र.३०३, ३रा मजला, मानसोबर इमारत, प्लॉट क्र.१४, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४००७०३, चतुर्विध: उत्तरेस: आशियाना; दक्षिणेस: गुडविल टाऊन; पूर्वेस: निवासी इमारत; पश्चिमेस: अप्पुड्या बँक.

कर्जदार व सहकर्जदार यांचे नमुदप्रमाणे सूचना देण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या आत वर नमुद तारखेला कर्ज खाल्याबाबत येव असलेली सदर संपूर्ण रक्कम संबंधित कर्जदार व सहकर्जदारांच्या विरोधात वर नमुदप्रमाणे संपूर्ण व अंतिम रक्कम जमा करण्याच्या तारखेपूर्वी आलेल्या व्याज व खर्च यासह एकत्रित थकबाकी रक्कम तुम्ही जमा करावी. येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, संपूर्ण व अंतिम रक्कम जमा करण्याच्या तारखेपूर्वी आलेला व्याज व खर्च यासह एकत्रित थकबाकी रक्कम तुम्ही जमा न केल्यास वर नमुद तक्त्यात विहित प्रतिभूत मालमत्तेचे प्रतिभूत हित्याच्या अंमलबजावणीकरिता एवान्सकडून योग्य ती कारवाई केली जाईल. सरकासी कायदा व त्यातील नियमांतर्गत विहितप्रमाणे इतर प्रकार सूचनेची सेवा देण्याकरिता अन्य पर्यायी घेतले आहे. कृपया नोंद असावी की, सरकासी कायद्याच्या कलम १३(२) नुसार तुम्हाला आमच्या परवानगीशिवाय वर संदर्भित प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा, तारणा, अधिकार किंवा अन्य इतर प्रकार हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे.

सही / - प्राधिकृत अधिकारी  
एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता

**जाहिर नोटीस**  
मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)  
महाराष्ट्र राज्य विभार कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.  
(मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)  
६/०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक,  
नवरप रोड, मुमुंड (प.), मुंबई-४०० ०६९.

**श्री. मळंगारेवी सहकारी पतपेढी पर्याहित**  
पत्ता: १९ विंग अशोक केदार चौक, लालाशेत कंणाऊड, टी.पी.रोड, बांडुग (प.), मुंबई-४०० ०७८.

**अनुक्रमांक १ ते ४६**

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाब देणार
१	श्री. जियामुददीन अकरमसाहेब शेख	१०-११-२०२१	५२६६	२०५९८	३
२	श्री. मोशे रामचंद्र थोरावडे	१०-११-२०२१	५२६७	१६५०५६	३
३	श्री. शिवाजी महादेव कदम	१०-११-२०२१	५२६८	३०९५४	३
४	श्री. कैलास महावीर शिरसाट	१०-११-२०२१	५२६९	३८५५९१	३
५	श्री. प्रकाश संजय घुमाळ	१०-११-२०२१	५२७०	१८८०४६	३
६	श्री. वसंत चंद्र शेख	१०-११-२०२१	५२७१	१८८०४६	३
७	श्री. खंडेराव हेमंत कोळकर	१०-११-२०२१	५२७२	२१४४८४	३
८	श्री. प्रकाश केदारराव घारे	१०-११-२०२१	५२७३	२१४४८४	३
९	श्री. दिलीप काशीराम कडवईकर	१०-११-२०२१	५२७४	११८८५५	३
१०	श्री. दिलीप भिऊ चव्हा	१०-११-२०२१	५२७५	११८८५५	३
११	श्री. भीम नारायण शिवसरण	१०-११-२०२१	५२७६	२६५०६९	३
१२	श्री. दिगंबर विठ्ठल जाधव	१०-११-२०२१	५२७७	२६५०६९	३
१३	श्री. चंद्रकांत मधुकर कवठे	१०-११-२०२१	५२७८	३६१२२९	३
१४	श्री. विदेग बाबू विठ्ठल	१०-११-२०२१	५२७९	३६१२२९	३
१५	श्री.मैत्रुभव शर्मोदीन शेख	१०-११-२०२१	५२८०	२४४८५५	३
१६	श्री. विठ्ठल चंद्रकांत सरदार	१०-११-२०२१	५२८१	२४४८५५	३
१७	श्री. विनय गोवर्धन घारे	१०-११-२०२१	५२८२	२४४८५५	३
१८	श्री. विजय कुमण दासरा	१०-११-२०२१	५२८३	२४४८५५	३
१९	श्री. मधेश पदमाकर तोंडेल	१०-११-२०२१	५२८४	२८५०६४	३
२०	श्री. ओमकार भिका चव्हाण	१०-११-२०२१	५२८५	२८५०६४	३
२१	श्री. लक्ष्मण भानुदास उजवणे	१०-११-२०२१	५२८६	२८५०६४	३
२२	श्री. अक्षर प्रदीप तोंडेल	१०-११-२०२१	५२८७	३४९७५९	३
२३	श्री. आनिबाय रावसाहेब भावड	१०-११-२०२१			



**PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE is hereby given that the partnership heretofore subsisting between Mrs. Shama Garg and Mrs. Nisha Sud, carrying on the business of Fitness activities under the name and style of 'M/S Ace Runners' stands dissolved w.e.f 10th December 2021. Henceforth Mrs. Shama Garg and Mrs. Nisha Sud are no longer a part of this partnership from the said date and shall not be liable for any act done by any of the partner in the name of firm and as such any person and/or persons dealing with the above firm shall do it at his or her own risk and costs.  
Date : 23/01/2022  
Place: Mumbai

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that Mr. Japalsingh Jagmal Yadav who was the owner of a Flat bearing No. B/001, Ground Floor, in the Building Sri Prastha Building No. 33 C.H.S. Ltd., having address at Sri Prastha Complex, Survey No. 157, 149 & 151, Hissa No. Part, Plot No. 33, Village Nilemore, Nallasopara - West, Taluka Vasai, District Palghar 401203, died on 30/04/2019 without making any nomination.  
Being his Son and only legal heir, my Client Mr. Ravikant Jaipal Yadav has become the member of the concerned Sri Prastha Building No. 33 C.H.S. Ltd., after completion of legal formalities by him as per Bye Laws of the Society. The concerned society transferred the said Flat B/001 in his favour. Now my client wish to sell the said Flat. Any person/s having any kind of claims, objections against the said Flat either by way of inheritance, mortgage, possession, Sale, Gift, Lease, Lien, Charge, Trust, License, Maintenance, Easement or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at her office address mentioned below within 14 days from the date of this notice failing which the concerned authority may complete the procedure of transfer of said Flat without reference to such claims and same is if any will be considered as waived or abandoned.  
Date: 23/01/2022. Sd/- Mrs. Nutan P. Pawar, Advocate  
9, Kalpana Complex, Station Road, Panchal Nagar, Nallasopara - West, District Palghar 401203, Mob No. 9890173548.

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that, Late Mrs. Nalini Devadasan Shankaran, who passed away on 05/06/2011, and holding 5 Shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. From 176 to 180, under Share Certificate No.36 of Flat No.1001/A, Building No.32, Chembur Trupti Housing Society Ltd., Tilak Nagar, Chembur, Mumbai- 400089. The said shares are transferred in the name of Mr. Devadasan Shankaran, Husband of the Late Nalini Devadasan Shankaran as he is the legal heir and representative of late Mrs. Nalini Devadasan Shankaran along with his Son (Mr. Sandeep Devadasan Shankaran, age 43 years) and Daughter (Mrs. Seena Devadasan Shankaran, age 46 years). Any persons including Legal Heirs, having any claim, rights, title, interests or objection over the said flat, shall inform the secretary of Chembur Trupti CHS Ltd within 10 days from the publication of this notice in writing with supporting proof otherwise the Flat is considered as otherwise in name of Mr. Devadasan Shankaran. Further, failing to inform, any such claims by Anyone will be considered as waived or abandoned.  
Date: 22/01/2022  
Place: Mumbai

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to public that the flat and shares more particularly described in the schedule here underwritten is owned by Mr. Premnath Raghuram Karkera, and is intending to sell the flat, being the heir of late Raghuram Koragu Karkera and Rukmini Raghuram Karkera. All Persons having any claim in respect hereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien otherwise whatsoever are requested to inform the same in writing to the undersigned to Advocate Shruiti Choudhary having their office at EWA, Siddharth Chambers, Pathare Hall, Gaodevi Maidan Thane West Phone - 022- 25404600, within 14 days from the date hereof failing which the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transfer shall be completed.

**SCHEDULE ABOVE TO**  
Flat No. A/5 situate on Ground Floor, Yashwant Cooperative Housing Society Ltd., Kisan Nagar No. 1, Wagle Estate, Taluka & District: Thane, admeasuring 510 square feet built up area as per Indenture of Agreement dated 15.09.1987 between Yashwant Co-operative Housing Society Ltd., and Raghuram Koragu Karkera, and five fully paid up shares bearing distinctive Nos. 26 to 30 issued vide Share Certificate No. 1/6 by Yashwant Co-operative Housing Society Ltd., within the limits of Thane Municipal Corporation and within the registration Sub-District and District: Thane, bearing Survey No. 445-1b/1(Part) and 44-b/2 (part) corresponding to Survey No. 1525 part and 1526 (part) which corresponds to Final Plot No. 181-B (part) and 185 (part) admeasuring 2707.3 sq.mtrs.

Shruiti M. Choudhary (Advocate) Siddharth Chambers, 1st Floor, Opp. Gaodevi Maidan Naupada, Thane (w) 400602

**PUBLIC NOTICE**

Mr. Jaynarayanan M Nambodiri & Mrs. Anitha J Nambodiri, having address flat no. 402 Polaris Tower Co-operative Housing Society situated at Vasant Galaxy, Bangur nagar Goregaon West, Mumbai - 400104 was holding original Share Certificate No. 11 dated 28th October 2012 containing Ten Shares of Rs 50 each bearing Nos 101 to 110 of flat no 402 Polaris Tower Co-operative Housing Society situated at Vasant Galaxy, Bangur Nagar Goregaon West, Mumbai - 400104 has been misplaced/lost and the same is not traceable.  
The society is in the process of issuing Duplicate Share Certificate in lieu of original one to our above said member Mr. Jaynarayanan M Nambodiri & Mrs. Anitha J Nambodiri following procedures as per bye law.  
In case if any claimant /claimants /objectors the same may be given in writing to the Society within 15 days from the date of this publication with a proof in support of his/her/their claims/objections for issuing Duplicate Share Certificate. The society will issue Duplicate Share Certificate after the expiry notice period.  
For and on behalf of POLARIS TOWER Co.Op. Hsg. Society Ltd.  
DATE: 23/01/2022 Sd/- PLACE: MUMBAI Hon. Secretary

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, Mr. VIKAS KUMAR SHRIMAL S/O Late Jujraj Ji Shrimal, Residing at 1307/B Wing, Prabha Apartment, Link Road, Goregaon (West), Mumbai-400104, who is the lawful owner of the property situated at C/505, Binayak Enclave, 59, Kalicharan Ghosh Road, Kolkata - 700050. That the original Sale Deed bearing IJR No. 908263 and registration no. I-03844/2002 has been lost/ misplaced and Mr. VIKAS KUMAR SHRIMAL further made his efforts to trace the said document, but it is lost beyond recovery. Any person/s having found the above mentioned original sale deed in respect of the said property are required to intimate or inform undersigned in writing on the below mentioned address within 7 days from the publication of this notice.  
DATE: 23/01/2022 Sd/- PLACE: MUMBAI Mr. Dilip Gupta (Advocate, High Court) Off.: Legal Square & Associates, B/33, Rolex Shopping Centre, Station Road, Goregaon (West), Mumbai-400104. Mob. No. 9773539608

**PUBLIC NOTICE**

This is to inform the general public that Original Share Certificate No. 50, Distinctive No. from 271 to 275 of Mr. Alok Gupta and Mr. Anoop Gupta a member of West Wind Co-Operative Housing Society Limited having Reg. No. 5065 dated 30.07.1990 for Flat No. 72, West Wind 3, Cross Lane, Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai - 400053 have been lost/ misplaced. FIR has been lodged in Oshiwara Police Station at New Link Rd, Near Marigold Building, Oshiwara, Jogeshwari West, Mumbai- 400102 vide FIR No. 148/2022 dated 18.01.2022. The member of the society hereby invites claim and objections from claimants/ objector or objectors for issuance of duplicate share certificate within period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate share certificate to the secretary of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to issue duplicate share certificate in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objectors, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society.  
For and on behalf of West Wind Co-Operative Housing Society Limited (Secretary)  
Date: 23/01/2022 Sd/- PLACE: MUMBAI

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that (1) Smt. Janabai Mansing Bhosale, (2) Mrs. Vijaya Shrirang Kokate (Maiden Name : Miss. Vijaya Mansing Bhosale), (3) Mr. Anandrao Mansing Bhosale and (4) Mrs. Pratibha Vilas Kadam (Maiden Name: Miss. Pratibha Mansing Bhosale), (5) Mr. Ramchandra Mansing Bhosale and (6) Smt. Anita Trimbak Bhosale wd/o. late Mr. Trimbak Mansing Bhosale legal heirs of late Mr. Mansing Dada Bhosale has acquired the 100% Shares in the whole property known as Flat No. 005, Ground Floor, G-Wing, Lalbaugcha Raja Co-op. Housing Society, Dr. B. A. Road, Ganesh Nagar, Lalbaug, Mumbai - 400 012 and decided to sale the scheduled property to (1) Mr. Swapnil Suresh Mirashi and (2) Mrs. Smruti Swapnil Mirashi.  
Any person(s) having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, licence hypothecation transfer of title or beneficial interest under any trust or any other disposition or under any decree requested to make the same known in writing together with supporting documents undersigned at their office 3/16, Kondaji Building, V.L. Pednekar Marg, Parel, Mumbai-400 012, email id: anilsk1282@yahoo.in, cell: 9930640858 within 14 days of the publication, failing with the claim of such person(s) will deemed to have been waived and/or abandoned.  
SCHEDULE  
Flat No. 005, Ground Floor, G-Wing, Lalbaugcha Raja Co-op. Housing Society, Dr. B.A. Road, Ganesh Nagar, Lbaug, Mumbai - 400 012.  
Sd/- ANIL S. KAMBLE Advocate High Court, Place : Mumbai 3/16, Kondaji Building, V.L. Pednekar Marg, Parel, Date: 23.01.2022 Mumbai-400 012 Mob.: 9594993780

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that, my clients, [1] Mrs. Swati Shailesh Sanghvi and [2] Mr. Shailesh Jagjivandas Sanghvi, have jointly purchased Flat No. 5220, Ground Floor, Building No. 187, Sammati C H S Ltd., Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075, admeasuring 540 00 Sq. Ft. area (hereinafter referred to as "THE SAID FLAT") vide an Agreement for sale dated 08/06/2002 from Mrs. Pallavi Vijay Kadam. My clients further state that they have lost/ misplaced the original Agreement for Sale in respect of the above said flat executed between Mr. Vijay Natwarlal Shah the Seller therein and Mrs. Pallavi V. Kadam the Buyer therein executed on 03/06/1985 and that they have not mortgaged/Sold/transferred the same under any guise with any person or institution. That any claimant/objector/person/legal heirs/individual/firm/company having rights, title, interest, benefit, objection, claim or demand of any nature what soever in and upon the said Flat by way of sale, transfer, Agreement, mortgage, charge, occupation, possession or otherwise whatsoever shall submit their grievance with copies of such documents and other proofs in support of their claim / objection within a period of 15 days of this Notice at - 29/848 Pant Nagar, Ghatkopar-(East), Mumbai - 400075 otherwise if the said grievance of obstacles or objections raised by them after the expiry of said period of 15 days shall not be entertained. This notice is published for informing that my clients may enter into a Conveyance Deed after the expiry of the said period of 15 days, failing which, the negotiations shall be completed without any reference to such claims and the claims, if any, shall be deemed to have been given up or waived. If anyone has found the Documents they are here with requested to kindly contact the Advocate and hand over the Original Documents.  
NIMISH N. SAVLA (Advocate, High Court Mumbai)  
Place: Mumbai Date: 23-01-2022

**PUBLIC NOTICE**

Mr. Ramesh Namey Man Address: Flat No.601, A-Wing, Bldg.No.16, Plot No.16, SAMATA sankalp CHS LTD., Sankalp Sahaniwas, NNP, Gen A.K.Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai-400 065. hereby declare that Flat No. A/601, Area 350 Sq.Ft. was allotted/transferred to me SAMATA sankalp CHS LTD, Mumbai as per per the order C/Karya-73/Varshi-134/14 dated 18.09.2014 from the Hon. Collector, Mumbai Suburban District. This flat has allotted to me form Backward Class category quota. I want to sell this flat for my personal reasons, if I get proper consideration value. As per Government Resolution dated 1/6/2015, of Revenue and Forests Department applications are called from persons belonging to the (Scheduled caste (SC), Scheduled Tribe (ST) /Nomadic Tribe (NT)) backward class. interested persons should apply by written application to the President/Secretary; SAMATA sankalp CHS LTD, Mumbai-400 065 within 30 days from today along with their caste certificate.  
CONTACT  
Flat Owner Details  
Flat Owner Name: Mr.Ramesh Namey Man  
Flat Owner Add: Flat No.601, A-Wing, Bldg.No.16, Plot No.16, SAMATA Sankalp CHS LTD., Sankalp Sahaniwas, NNP, Gen A.K.Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai-400 065  
Flat No.A-601, Area 350 Sq.Ft.  
Contact No: 9969603685 Email Id:-----  
Society Details  
Name of the contact Person of Managing Committee: Mr.Pravin Patil  
Address of the Society: Bldg.No.16, Plot No.16, SAMATA sankalp CHS LTD., Sankalp Sahaniwas, NNP, Gen A.K.Vaidya Marg, Goregaon (E), Mum-65.  
Contact Number: 9702034039 Email Id:-----

**Parsharti Investment Limited**  
CIN: L93000MH1992PCL069958  
Regd. Off.: 3, National House, 1st Flr. 27, Raghunath Dadaji Str., Fort, Mumbai - 1. Tel.: 2262 2675 / 2267 9029  
T.fax: 022-4974 2005 E-mail: parsharti\_investment@rediffmail.com Website: www.parshartiinvestment.com

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021**

Particulars	Three Months Ended			Nine Months Ended			Year ended
	31.12.2021 (Reviewed)	30.09.2021 (Reviewed)	31.12.2020 (Reviewed)	31.12.2020 (Reviewed)	31.03.2021 (Reviewed)	31.03.2021 (Audited)	
Total Income from Operations (net)	94.02	10.38	5.20	112.43	8.90	12.82	
Net Profit/(Loss) from ordinary activities before tax	0.82	12.77	7.41	18.79	3.09	5.87	
Net Profit/(Loss) for the period after tax	(3.23)	5.61	7.41	4.95	3.09	5.52	
Other Comprehensive Income/(Loss)/Net of Tax	(0.16)	(0.13)	0.55	(0.15)	0.24	0.77	
Total Comprehensive Income/(Loss)	(3.39)	5.48	7.96	4.80	3.33	6.29	
Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	335.73	335.73	335.73	335.73	335.73	335.73	
Earnings Per Share (of Rs 10/- each)							
Basic and Diluted	(0.10)	0.16	0.24	0.14	0.10	0.19	

Note: The above is an extract of the detailed format of Quarter & Nine months results for December 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the result for December 31, 2021 is available on the Stock Exchange Website of BSE (http://sebiindia.com).

For and on behalf of the Board  
For Parsharti Investment Limited  
Sd/- R. D. Goyal  
Wholtime Director - DIN:00184667  
Place: Mumbai  
Date : 21.01.2022

**Six Head Masters suspended on the charge of Registration fraud**

Gopalganj : Gopalganj DDC Abhishek Ranjan has suspended six Head Masters on the charge of fraud in registration of students for Matric examination and departmental proceeding has been initiated against them. The suspensions have been made in the light of report submitted by DEO Raj Kumar Sharma. Report says that fraud was done

in on line registration of students and examination application data. Registration in the name of those was also done who had not applied and names were changed. DEO said that the act was playing

with the future of the students. Suspended Head Masters are Varundendra Kumar Mishra, Arun Kumar, Santosh Kumar Singh, Om Prakash Prasad, Ajit Kumar Yadav and Sanjay Kumar Dubey.

**AVADH CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Nilemore, Near Funfista, Nallasopara (W.), Taluka Vasai, Dist Palghar DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 03/02/2022 at 2:00 PM. M/s. Ankur Construction Company And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.  
Description of the property - Village Nilemore, Taluka Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area
284	1	773.36 Sq. Mtr.

Place : Siddhivayak Residency, Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar. Date : 22/01/2022  
Sd/- (Digambar Hausare) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

**DEVAN AND SHAH RESIDENCY ENCLAVE CO-OP. FEDERAL SOCIETY LTD. Add :- S.No. 27, 28, Ambadi Road, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 03/02/2022 at 2:00 PM. M/s. Devan Construction Company And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.  
Description of the property - Village Diwanman, Taluka Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area
27	1 pt.	3723.78 Sq. Mtr.
27	2 pt.	1268.30 Sq. Mtr.
27	3 pt.	5275.22 Sq. Mtr.
Total Area		10267.30 Sq. Mtr.

Place : Siddhivayak Residency, Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar. Date : 22/01/2022  
Sd/- (Digambar Hausare) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

**NOTICE**

Public at large is hereby informed that, Smt. Taraben Popatlal Saya being one of the bonafied member of Ekta Darshan Co-operative Housing Society Ltd. and owner Shop No. 4, admeasuring 190 sq. ft. equivalent to 17.65 sq. mtrs. area Built-Up on ownership basis situated at Veer Savarkar Road, Dombivli (E) standing on the piece and parcel of N.A. land bearing S. No. 70-A and H. No. 2/2 Pt., also bearing C.T.S. No. 7094 of laying, being and situate at Mouje Village Gajbandhan Pathari, Tal. Kalyan, Dist. Thane within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation, within Registration District Thane and Sub-District Kalyan and Share Certificate No. 15 under Member Regn. No. 15 comprising of five shares of Rs. 50/- each together valued at Rs. 250/- bearing distinctive Nos. 71 to 75 (both inclusive) was issued by the society on 06-11-2003. Ekta Darshan CHSL has transferred its membership in respect of the said shop to Mrs. Neeta Atul Gogri & Mrs. Kilpa Danesh Savla on 09-12-2016 on the basis of WILL dated 26-03-2015 made by Smt. Taraben Popatlal Saya. Thereafter Mrs. Neeta Atul Gogri & Mrs. Kilpa Danesh Savla sold the said shop to Dr. (Mrs.) Swati Rajaram Shenkar vide agreement for sale dated 22-12-2016 and now Dr. (Mrs.) Swati Rajaram Shenkar owner and the member of the society. That Dr. (Mrs.) Swati Rajaram Shenkar is desirous of transferring all her right, title and interest in the said shop to prospective purchaser, any person having any right, title, claim or interest in respect of the said shop by way of sale, exchange, lease, license, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, possession or otherwise of whatsoever nature, are hereby called upon to notify the same to the undersigned in writing, alongwith documentary evidence, at the address mentioned below within 7 days from the date of publication hereof, failing which they shall be deemed to have given up such claims, if any.  
Sd/- Adv. Harish K. Chavan Bldg. No. 84, 26, Vishwamahal, Tilak Nagar, Khandkar Lane, Dombivli (E).

**NOTICE**

Before the National Company Law Tribunal, Chandigarh Bench, CP No.300/Chd/Hry/2019, IA No. 449/2021  
In The Matter of: Karma Holdings Pvt.Ltd. .... Operational Creditor Verses B R KnitwearesPvt.Ltd. .... Corporate Debtor and In The Matter of: Mr. Naresh Kumar Goel..... Applicant/Liquidator Versus Shri Krishna Kajaria & Ors .....Respondents  
Notice to:  
1. Shri Krishna Kajaria (Director of Suspended Board of Directors) R/o. 101-102, Dron Apartment, Civil Lines, Gurgaon 122001.  
2. Shri Hare Krishna Kajaria (Director of Suspended Board of Corporate Debtor) R/o. 101-102, Dron Apartment Civil Lines Gurgaon 122001.  
3. Ms. Sunita Kajaria (Director of Suspended Board of Corporate Debtor) R/o. E10, Vipul World, Sector-48, Gurgaon 122048.  
4. Neelkant Synthetics and Chemical Pvt. Ltd. Registered address 303, Abhay Steel House, 59 E, Baroda St. Carnac Bunder Mumbai - 400009.  
5. Cuffe Castle Trading Company (A Private Company), Registered address 303, Abhay Steel House, 59-E Baroda Street, Carnac, Nariman Point, Mumbai - 400021.  
6. Catzini Fashions Ltd., Registered address S-66, Greater Kailash, Part-II, New Delhi - 110048.  
Please take notice that an Application under section 43, read with section 45, 50, 66 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 was heard by the Hon'ble NCLT on 29.11.2021 and pursuant thereof the Hon'ble Tribunal has directed you to appear in person or through authorised representative on 15.02.2022 before the Hon'ble NCLT, Chandigarh Bench. Publication issued as per the directions of the Hon'ble NCLT, Chandigarh Bench.  
Sd/- Mr. Naresh Kumar Goel, Liquidator in the matter of B R Knitweares Pvt. Ltd, Ph: 9899102276; Email: nkg1964@rediffmail.com

**HILTON METAL FORGING LIMITED FORGING AS YOU LIKE ... Regd. Office: 701 Palm Spring, Link Road, Malad (W), Mumbai 400 064 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31ST DECEMBER 2021**

Sl No.	Particulars	(Rs. in lacs)		
		Quarter Ending	Previous Year Ending	Corresponding 3 Months Ended in the previous year
		31/12/2021	31/03/2021	30/09/2020
1.	Total Income from Operations (Net)	2,513.02	4,769.81	712.08
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	205.96	(2349.99)	(593.22)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	205.96	(2349.99)	(593.22)
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax (After exceptional Extraordinary Items)	217.11	(1957.17)	(438.98)
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after Tax)	217.11	(1957.17)	(438.98)
6.	Equity Share Capital	1244.30	1244.30	1244.30
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous Year)	2545.51	4699.48	4749.77
8.	Earning Per Share (of Rs.10/- each for continuing and discontinuing operations)	1.74	(15.73)	(3.53)
	Basic	1.74	(15.73)	(3.53)
	Diluted	1.74	(15.73)	(3.53)

Note : The above is an extract of the detailed format of Quarter/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (URL of the Filings)

**For Hiton Metal Forging Limited Sd/- Yuvraj Malhotra (CHAIRMAN & MANAGING DIRECTOR)**

Date: 21.01.2022  
Place: Mumbai

**PUBLIC NOTICE**

IN THE COURT OF HON'BLE METROPOLITAN MAGISTRATE, 9TH COURT, AT BANDRA, MUMBAI. Case No. 22/N/2022.  
MR. JAHID AHMED SARA, ) Age : 49 years, Occupation: Service, ) Flat No. 12, Fourth Floor, B-Wing, Firdosh Apartment, ) Veer Savarkar Marg, Mahim, Mumbai - 400 016 ) ... Applicant Vs. ) Health Officer/Registrar/Ward Officer, ) Greater Bombay Municipal Corporation (BMC), ) G-North Ward, Dadar, Harishchandra Yelwe Marg, ) Near Plaza Theatre, Dadar, Mumbai - 400 028. ) ...Respondent  
This notice informs to the Public at large that, MRS. HAZARA AHMED SARA has been died at S. L. RAHEJA HOSPITAL, A Fortis Associates, Raheja Rugnalaya Marg, Mahim (West), Mumbai on 31/08/2017. The son of the Deceased and my client MR. ZAHID AHMED SARA has filed Notice Case No. 22/N/2022 before the Hon'ble 9th Court of the Metropolitan Magistrates, Bandra, Mumbai for issuance of the order and necessary direction to Registry of Birth and Death department, Greater Bombay Municipal Corporation, G-North Ward, Dadar, Mumbai to register the death of MRS. HAZARA AHMED SARA on their record and accordingly issue the Death certificate of MRS. HAZARA AHMED SARA to the Applicant.  
All the public are hereby notified by this notice that, if there is any other claim, interest, etc. or any other objection in this regard, this person or persons should register their objection in writing to me or directly before the Hon'ble Court in the above referred case within the period of Thirty (30) days from the date of publication of this notice. Complaints and objections received after that period will not be considered and will not be binding on my client.  
Sd/- MS. AARTI A. SAUNDANKAR Advocate High Court, Mumbai  
Date : 23 / 01 / 2022 Off.: Shop No. 11, Janta Market, Sector -3, Nerul, Navi Mumbai - 400706.  
Place : Mumbai

**PUBLIC NOTICE**

Late C.S Venkatachalam was a Member of Kachnar Vasant Vihar Co-operative Housing society Ltd having address at Vasant Vihar Pokhran Road 2, Thane, and holding Flat No. 301, Building No. 64 bearing Share Certificate No181-185 , in the building of the society, died on 22-11-2018 without making any nomination to the society.  
The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 11.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.  
For and on behalf of Kachnar Vasant Vihar Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary  
Date : 23.01.2022  
Place: Thane

**Home First Finance Company India Private Limited**  
CIN:U65990MH2010PTC240703, Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

**NOTICE OF SALE THROUGH PRIVATE TREATY**  
Sale of Secured assets under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 - (Notice Under Rule 8 (6))  
The undersigned as Authorized Officer of Home First Finance Company India Limited (Home First) has taken over possession of the schedules property, in terms of section 13(4) of the subject act in connection with outstanding dues payable by you to us. Please refer our Notice dated mentioned below, wherein we informed that we have published Auction Notice in the newspaper mentioned by fixing the Reserve Price as mentioned. The Auction was scheduled on the date as mentioned. The Auction could not be successful due to lack of any bidder.  
Public at large is informed that the secured property(ies) as mentioned in the Schedule are available for sale through Private Treaty, as per the terms agreeable to the Company for realisation of Company's dues on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". Hence, in terms of the provisions of the subject Act and Rules made thereunder, we issue this notice to you to enable you to discharge the amount due to the Company within 15 days from the date of this notice and take back the assets mentioned in the schedule, failing which the assets will be sold to discharge the liabilities. This is without prejudice to any other rights available to the Company under the subject Act or any other law in force. The interested parties may contact the Authorized Officer for further details/clarifications and for submitting their offers. Sale shall be in accordance with the provisions of SARFAESI Act/Rules.  
Sr. No. Name of the Account/ Guarantors Details of property/ owner of the property Outstanding amount as on Demand Notice (in INR) Date of Sale Notice Newspaper Date of e-Auction Reserve Price (in INR) No. of Authorised Officer  
1. Dilip Khanna Flat No.403, block-C1, Vaibhav Palghar ,Ph1, GAT No.141 & 223 , Devikhop Ambachpada,Off Palghar Manor Highway, Palghar 401404 1,910,860 18-Dec-21 Active Times and Lawxwadeep 18-Jan-22 1,500,000 9770491073  
STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002  
The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with upto date interest and ancillary expenses before 15 days from the date of this notice, failing which the property will be auctioned/ sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.  
Date:23/01/2022, Sd/- Authorized Officer, Place: Mumbai Home First Finance Company India Private Limited